

समर्पणीय (wie eben) adj. zu übergeben, zu verabreichen **KULL.** zu M. 3,55. 7,96.

समर्पयितव्य (wie eben) adj. dass. **Hir.** 40,11.

समर्पितर् (wie eben) nom. ag. **Verleih:** शिल्पानाम् **HARIV.** 12162. योगजेम० **MBu.** 13,1921.

समर्प्य (wie eben) adj. zu übergeben, zu verabreichen **PANÉAR.** 3,13,12.

समर्प्य (von समर्प्), वैति **GĀRĀTRAM.** im gaṇa काण्डादि zu P. 3,1,27 (संप्राप्ति). partic. समर्पत् kampflustig: मनस् **RV.** 5,44,7.

1. समर्पि (सर्वमर्प Padap.; eher von शर् mit सम् wie समर्) n. 1) **Ansammlung, Menge:** प्रुञ्जलाणास्तन्वा समर्पे er in der Menge **RV.** 4,38, 7, 7,19. 2. तमीमएवी: समर्प आ गृह्णाति योषेषो दण् aus der Masse heraus 9,1,7. 10,27,14. 4,24,8. — 2) **Versammlung, die zu einer Feier u. s. w. vereinigte Gemeinde** **RV.** 1,63,6. प्रेष्ठा वर्णं वैचेमहि समर्पे 167, 10. समर्प स्तवते पठमानस्य शंते: 178,4. समर्प आ विद्यु वर्धमानः 3,8,5. समर्प्य विद्येषङ्काम् 5,3,6. 9,97,27. — 3) **Getümmel des Kampfes** **NAIGU.** 2,17. **RV.** 9,83,2. einzelne der Stellen unter 1) und 2) würden auch hierher sich ziehen lassen.

2. समर्पि (2. स + मर्पि) adj. von **Leuten besucht, frequens:** यज्ञ **RV.** 7, 70,6. यो श्रस्मै सुमतिं वाऽसातौ स्तुतो इनै समर्प्यश्चिकेत von seinen Leuten begleitet 5,33,4.

3. समर्पि eine best. hohe Zahl (bei den Buddhisten) **Mél. asiat.** 4,638. समर्पित् adj. im Kampf siegend **RV.** 1,111,5.

समर्पित्य n. **Reich der Festgemeinde** **RV.** 8,110,2.

समर्पाद (2. स + मर्पादि) adj. 1) **benachbart** **AK.** 3,2,16. **TRIK.** 3,3,212. **H.** 1431. **HALJ.** 4,7. am Ende eines comp. (das vorangehende Wort bewahrt seinen Ton) **P.** 6,2,23. मर्पि० **Schol. masc. Nähe** **MBd.** d. 35. — 2) **begrenzt, innerhalb seiner Grenzen verbleibend** **TRIK.** H. an. 4,146. **MBd.** समर्पण (vom caus. von शर्कृ mit सम्) n. **Ehrenerweisung, Ehrengabe** **BHĀG.** P. 7,8,10. 8,21,6 (pl.) 10,53,32 (pl.) 57,25 (pl.). **Verz. d. Oxf.** H. 253, a, 8. समर्पणं प्र-वर्त्त् 258, a, 1. उप-कूर् **BHĀG.** P. 8,22,14. 10, 80,20. नि-धा 38,17.

समल् gaṇa पक्षादि, सख्यादि und संकाशादि zu P. 4,2,80. 1) adj. (2. स + मल्) a) **fleckig, schmutzig, trübe** **GAṬĀDH.** im **ÇKDā.** चन्द्र **KATĀB.** 106, 62. — b) **sündhaft** **Uggāval.** zu **Uggādis.** 1,109. — 2) m. N. pr. eines Asura **HARIV.** 14291. समर् die neuere Ausg. — 3) n. = कल्पक **AK.** 3,4,2,14. = विष्णु **ÇABDAR.** im **ÇKDā.** schlechte Schreibart für शमल्. — **Vgl.** सामलायन, सामलेष, सामल्य.

समलम्ब adj. having equal perpendiculares, a trapezoid **COLEBR.** Alg. 38. आयतं oblong with equal perpendiculares; that is, a rectangle ebend.

समलोष्टाश्मकाच्छन् adj. dem ein Erdkloss, ein Stein und Gold gleich viel gelten **ASHTĀV.** 18,88.

समवकार् m. Bez. eines best. dreiactigen Schamspiels **H.** 284. **BHĀR.** नात्याच. 18,2. 57. fgg. 19,43. **DAÇAR.** 1,8 (व्यायोगसमवकारौ) wie das Metrum verlangt Verz. d. Oxf. H. 203, a, No. 484). 3,56. fgg. **PRATĀPAR.** 24, b, 4. 7. **WILSON,** Hindu Th. 1, XXIX. fg. **Sāh.** D. 518. समवकीर्पते बृक्षो ऽर्था श्वस्मिति समवकारः। पथा समुद्रमथनम् 193,11. fg. समव-क्षिपते संघातीक्षिपते नेतोरो ऽत्र समवकारः Comm. zu H. 284. समव-कार् **PRATĀPAR.** 20, a, 1. 8. H. 284, v. l.

समवतार् (von 1. तर् mit समव) m. = तीर्थै ein heiliger Badeplatz **KIN.** 8,7.

समवत्तधीन् adj. zur Aufnahme der Abschnitte (समवत्; s. u. 3. दौ mit समव) bestimmt: चमस आच. **GRUJ.** 4,3,11. f. ई (sc. पात्री) das betreffende Gefäß **ÇAT.** BR. 3,8,3, 13. 25. **KĀTJ.** CR. 25,7,30. **ÇĀÑKH.** CR. 4,14,27.

समवधान (von 1. धी mit समव) n. das Zusammentreffen: तृणाफुक्ता-र०, निर्मन्थनारप्ति० u. s. w. **KUSUM.** 7,1. fgg. 10,7. 26,10. **SARVADARÇA-NAS.** 134,2.

समवन् (von वैवृ mit समव) n. das Helfen, Schützen: वैवनितल० **BHĀG.** P. 5,4,1.

समवत् s. समावत्.

समवबोधन (von 1. बुध् mit समव) n. das Gewahrwerden, Bemerken, Erfahren **MBu.** 1,2254.

समवर्ण adj. (f. आ) von gleicher Kaste **M.** 8,269. 9,156.

समवर्तिन् 1) adj. a) in gleicher Entfernung weilend: बाणापात० so v. a. in **Pfeilschussweite sich befindend** **ÇAK.** 6,14, v. l. — b) auf gleiche Weise verfahren. — 2) m. ein N. **Jama's AK.** 1,1,53. **H.** 184. **HALJ.** 1,71. **MBu.** 12,7552. **Verz. d. Oxf.** H. 103, a, 29.

समवसरण (von सर् mit समव) n. etwa Versammlungshalle **ÇATR.** 1, 174. 201. 203.

समवसर्प्य (von सर् mit समव) adj. loszulassen, fahren zu lassen **P.** 3,1,124, **VÄRTT.** 2. रुस्तु **Comm.** Vop. 26,17. fgg.

समवसृण् (wie eben) adj. dass. **ART.** Br. 4,13.

समवस्कन्द् (von स्कन्द् mit समव) m. **Brustwehr, Schanze oder dgl.** **KIN.** **NIRIS.** 16,39.

समवस्था (1. स्था mit समव und 2. सम + श० f. 1) **Lage, Zustand** **RAGH.** 19,50. **ÇAK.** 39, 20. 82, 20. **MĀLĀV.** 63. ईश्वरीं वयः समवस्थां प्रतिपत्वो ऽस्मि so v. a. ich bin so alt geworden **ÇAK.** 60,12, v. l. — 2) **eine gleiche Lage, ein gleicher Zustand** **Schol.** zu **ÇAK.** 53,5. am Ende eines adj. comp. f. आ **RAGH.** 8,41.

समवस्थान (von 1. स्था mit समव) n. 1) **das Sichbefinden:** एकत्र देशे **NILAK.** 238. — 2) **Lage, Zustand** **BHĀG.** P. 4,20, 10. 5,1,21.

समवस्त्र (von स्त्र॒ mit समव) m. **Ablass** **आच.** **GRUJ.** 2,7,8.

समवक्षार् (von कूर् mit समव) m. 1) **(zusammengetragene) Menge, Fülle:** प्रश्नासमवक्षरो ऽयं कविभिः संभृतं मधु **MBu.** 12,5423. — 2) **Mischung** **BHĀG.** P. 5,14,1. — ऽरुम् **absol.** s. unter der Wurzel.

समवक्षास्य (vom caus. von कूर् mit समव) adj. zu verspotten, zu verhöhnen: गमिष्यामि — लोके ऽताम् ich werde zum Gespött der Welt werden **MBu.** 3,17096.

समवकार् s. समवकार्.

समवाय (von 3. इ mit समव) m. 1) **Zusammenkunft, Versammlung; Vereinigung, Verbindung, Gemenge, Aggregat** **AK.** 2,8,40. 3,4,24,153. **H.** 1412. **HALJ.** 4,1. जनस्य **M.** 4,108. राज्ञाम् **MBu.** 1,125. 4646. समवायेषु सर्वेषु 5605. 5,8. 13,4544. 7678. **HARIV.** 2351. 3888. वह्निमप्य-साराणीं समवाये बलावहः **Spr. (II)** 4428. **PRAB.** 86,15. **BHĀG.** P. 4,12, 47. जन० **ÇĀÑKH.** GRUJ. 4,12. **MĀLĀV.** 147,2. **DAÇAR.** 61,6. **Verz. d. Oxf.** H. 216, a, 25. 31. **BHĀG.** P. 6,9,33. **PANĀKAT.** 130,7. 9. 57,8. वटविष्पल० das Zusammenstehen, Sichberühren **VARĀH.** BHĀG. S. 34,96. स्वराणाम्